

स्मदिभ. Als adj. müsste das Wort gefasst werden in der Bedeutung *umgeben von Hörigen (Hofstaat)* in der Stelle: स मर्मज्ञानं श्रुयुभिरिभो राजैव मुञ्चतः। श्येनो न वंसु षीदति १,५७,३. Deshalb drängt sich die Vermuthung auf, dass hier der ursprüngliche Ausdruck entstellt und etwa herzustellen wäre: इभे राजैव मुञ्चते *wie ein Fürst unter seiner ergebenen Dienerschaft*, wodurch auch मुञ्चत erst zu seiner rechten Bedeutung käme. Ob इभ m. Uṅ. ३, १५१ hierher oder zu २. इभ gehört, lässt sich nicht entscheiden. — Vgl. श्ये.

२. इभ m. Elephant Nir. ६, १२. AK. २, ८, २, ३. H. १२१८. M. ८, ८४. ११, ६८. १२, ६७. BHARTṚ. १, ५, ५८. am Ende eines adj. comp. f. श्या AK. २, ८, २, ४३. H. ७४८. श्या ein Elephantenweibchen AK. ३, ४, ५५. TRIK. ३, ३, ७५. — Vgl. श्या.

शकपा (२. इभ + क०) f. Name einer Pflanze, *Scindapsus officinalis* Schott, RATNAM. im ÇKDr. — Vgl. कृस्तिकपा, गजपिप्पली, कृस्तिकपि०.

शकेशर (२. इभ + केश०) m. N. eines Baumes, *Mesua Roxburghii* Wight, SUGR. २, २२२, २१. — Vgl. नागकेशर.

शमन्धा (von २. इभ + गन्ध०) f. N. einer giftigen Frucht TRIK. २, २५१, १९.

शमत्ता (von २. इभ + दत्त०) f. N. einer Pflanze, *Taridum indicum* Lehm., RATNAM. im ÇKDr. — Vgl. नागदत्ती.

शनिमीलिका (२. इभ + नि०) f. Klugheit, Verschlagenheit (gleich der des Elephanten) TRIK. १, १, १२९.

शमालक (२. इभ + पा०) m. Elephantenwächter H. ७६२.

शमालक m. Löwe BŪRIPI. im ÇKDr. — Wird in इभम् (acc. von २. इभ) + शाल (von चल् mit श्रा) zerlegt. — Vgl. शमारि.

शमषा f. N. einer Pflanze (स्वर्पातीरी) RATNAM. im ÇKDr.

शमष्य (von २. इभ + श्राष्य) m. abgekürzt für शकेशर TRIK. २, ४, २०.

शमारि (२. इभ + शरि) m. Löwe (des Elephanten Feind) H. १२८४.

श्ये (von १. इभ) adj. १) zum Gesinde gehörig, Höriger: श्यान् राज्ञा वनाश्रयति *wie ein Fürst seine Hörigen (bewältigt), so (bewältigt und verzehrt) Agni die Bäume* RV. १, ६३, ७ (४). — २) reich (reich an Gesinde und Hauswesen) AK. ३, १, १०. H. ३३७. a. n. २, ३४६. MED. j. ६. उपस्तिर्ह चाक्रायण श्यग्रामे प्रद्राणाक उवास ॥ स केश्ये कुल्माषान्खादत्तं बिभित्ते KĀND. UP. १, १०, १. २. श्यकुमार DAÇAK. ७२, २. श्ये = शमकृति gaṇa दण्डादि zu P. ५, १, ६६. श्ये ÇĀNT. १, ५.

श्यका = श्यिका (von श्ये) P. ७, ३, ४६, Sch.

श्यतित्विल (इ० + ति०) adj. mit dem was zum Hauswesen gehört reich versehen: श्यतित्विल इव ध्यानातित्विलो भविष्यति ÇAT. Br. ४, ५, ९, ११.

श्य्या (von २. इभ) f. ÇĀNT. १, ५. १) Elephantenweibchen H. a. n. २, ४३६. MED. j. ६. — २) N. eines Weihrauchbaums, *Boswellia serrata* Stackh., diess.

श्म pron. Stamm s. u. इद्म् und श्मथा.

श्मक demin. von श्म wird wie ein gew. nom. durch alle casus mit Ausnahme des nom. sg. (अयकम्) declinirt P. ७, १, ११, Sch. २, ११२, Sch. SIDDB. K. २०, b. VOP. ३, १३१.

श्मथा (von श्म) adv. wie hier, wie jetzt P. ५, ३, ११. प्रत्थया पूर्वया विश्वेयमथा RV. ५, ४४, १. Nir. ३, १६.

श्यन् (anom. desid. von यज्ञ), श्यन्ति; nur im praes., partic. (act. und

med.) und conj. imperf. श्यन्तान् zu belegen. (श्यन्ति NAIGH. २, १४ gehen = zustreben) erbitten, erstreben (mit acc. der Sache und gen. oder acc. der Person); *ersehnen, suchen*: सुभं वा सूरिर्वेषणावियन्तन् RV. १, १५२, २. २, २०, १. देवानो य इन्मो यज्ञमान् श्यन्ति ३, ३१, १५. वसूनां वा चर्कषु श्यन्तन्धिया वा यज्ञैर्वा रोदस्योः १०, ७४, १. (न शश्रमुः) श्यन्ततः पृथो राज्ञः १, २२, ४. श्यन्ति कृत्यतो कृत श्यति १०, ११, ६. ६, २१, ३. ४९, ४. ८, ४६, १७. ९, ६४, २१. ६६, १४. १०, ३०, ३. partic. med.: एषि देवि देवमिष्यन्तमाणम् १, १२३, १०. श्यन्तमाणा भृगुभिः सजोषाः स्वर्यत्तु यज्ञमानाः VS. १७, ६९.

— अग्निं *zustreben*: (इन्द्वे) अग्निं देवां श्यन्ति RV. ९, ११, १. अग्निं गा श्यन्ति ७८, १.

— प्र *verlangen, sich sehnen nach*: यद्दधिषे मन्स्यसि मन्त्रानः प्रेदिष्यन्ति RV. ८, ४५, ३१.

श्यन्तु (von श्यत्) adj. sich sehrend: धन्वन्निव प्रया अंसि त्वमग्न श्यन्तु RV. १०, ४, १.

श्यन्तक (von श्यत्) adj. f. ० तिको so klein, winzig, tantulus: श्यन्तकः कुषुम्भकः RV. १, १९१, १५. श्यन्तिका शकुतिका ११.

श्यन्ता (wie eben) f. Quantität, Anzahl Sch. zu P. २, १, ६ und ६, २, ४. AK. ३, ४, ५६. RAGH. ६, ७७. १०, ३३. १३, ५.

श्यत् (von २. इ) adj. f. श्यती so gross, nur so gross; so viel, nur so viel; tantus (correl. कियत्) P. ५, २, ४०. ६, ३, ९०. VOP. ७, ९४. स विशो दाति वार्षमियत्ये *er schenkt Gut auch einer Gemeinde nur so gross (wie diese; Sâj.: = उपगच्छत्ये) RV. ७, ४२, ४. गतेपयन्ति (Padap.: श्यत्ति) सर्वना कृत्श्याम् *er kommt auch zu so kleinen Spenden* ६, २३, ४. श्यन्मघम् ८, २१, १७. रास्वैपेतसोमा भूयो भर VS. ४, १६. १०, २५. श्यत्यये चासीत् ३७, ५. TS. ५, १, ९, ४. २, ९, ७. श्यति शत्यामि ६, २, ४, ५. श्यतः सपत्नान् ÇAT. Br. २, १, २, १७. १४, १, २, ११. श्यान्वाव किल पर्य्यावती वपा AIT. Br. २, १३. नासिकावचन इतीपत्युच्यमाने *wenn nicht mehr als ना० gesagt würde* PAT. zu P. १, १, ४, ८ (ed. Calc.). अस्मिन्नपति भूलोके *auf dieser so grossen Erde* KATHĀS. १२, ८. श्यत्काञ्चनम् ४, ९५. श्यत्तं कालम् PAÑĀT. ८४, २५. २३६, ४. KATHĀS. १३, ३५. श्यती वेला PAÑĀT. २०७, २२. श्यन्ति वर्षाणि RAGH. १३, ६७. श्यता वयसा KATHĀS. २५, ३०. श्यच्चिरम् ६, १४६. १३, १३७. २५, २५५. श्यता *durch so viel* १७, १६७. SĀH. D. ३४, १३.*

श्यम् s. इद्म्.

श्यर्ति s. अर्.

श्यसौ (von श्यस्यु) f. Ermattung, Niedergeschlagenheit, languor: तेषां क्येसेवास किमिह कर्तव्यम् ÇAT. Br. २, २, २, ३.

श्यस्य (anom. intens. von यस्), श्यस्यते erschaffen, hinschwinden, languescere: सो ऽस्यात्र कनिष्ठो भवत्यधस्पदमिवेष्यते ÇAT. Br. २, २, २, १०. श्यसितं कृ कुर्याद्यत्प्रस्तरस्य रूपं कुर्यात् १, ९, २, १४. २, १, ४, २७.

श्र, श्रति gehen Nir. ५, २७; vgl. इल्. — श्रथ्यै s. u. श्रथ्.

श्रञ् (anom. intens. von श्र, श्रा), श्रञ्ति, selten med. १) *anordnen, zurichten*: श्रञ्चमग्ने प्रथयस्व जन्तुभिस्मे रायः RV. १०, १४०, ४. med.: श्रञ्चस्व यच्छुद्धो विवाचि ७, २३, २. Wegen dieser Stelle und derjenigen u. प्र in NAIGH. ३, ५ aufgeführt. — २) *lenken, leiten*: येदेषामग्रं जगतामिर्श्रञ्चति RV. १०, ७५, २. — ३) *verfügen, gebieten über* (gen.) NAIGH. २, २१. पुवं विप्रस्य मन्मनामिर्श्रञ्चयः RV. १, १५१, ६. स सप्तनामिर्श्रञ्चसि ८, ४१, ९. विश्वेषामिर्श्रञ्चत् वसूनाम् ४६, १६. ३९, १०. १, ७, ९. ५३, ३. ६, ६०, १. — श्रञ्चति ईर्ष्यायाम् (vgl. श्रस्) gaṇa कण्डादि zu P. ३, १, २७.